



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि. ०६/०४/२०१७.

प्रेस नोट

बळजबरीने चोरी करणाऱ्या टोळीतील एक आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

दि.०६/०४/२०१८:- दि.०१/०४/२०१८ रोजीच्या रात्रीतून येथील इसम शेख अब्दुल नईम शेख अब्दुल अजीज राहणार प्रबुध्द नगर पाणचक्की यांनी आपली रिक्षा MH-२०-BT-६३९३ हि रात्री १०.३० वाजता आपल्या राहत्या घरासमोर उभी केली असता रात्रीतून कोणीतरी अज्ञात चोराने सदर रिक्षा चोरी केली होती. सदर बाबत पोलीस स्टेशन छावणी येथे गु.र.न.१७/२०१८ कलम ३७९ भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच इसम नामे जावेद खान शब्बीर पटेल वय ३५ वर्षे धंदा.रासायनिक खत विक्री व गॅस एजन्सी रा.शहा नगर सातारा परिसर औरंगाबाद यांचे सातारा परिसर बीडबाय पास पटेल कॉम्प्लेक्स येथे दुकान आहे. दि.०२/०४/२०१८ रोजी CCTV फुटेज नुसार कोणी तरी अज्ञात चोरट्याने शटर उचकटून दुकानामध्ये प्रवेश करून ड्राईव्ह मध्ये ठेवलेले गॅस, कार्ड, सह्या केलेले बँक ऑफ महाराष्ट्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे धनादेश व इतर महत्वाचे कागदपत्र चोरी झाल्याने नमूद इसमाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सातारा येथे गु.र.न.११७/२०१८ कलम ४६१,३८० भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दि.०२/०४/२०१८ रोजी सकाळी ०५.४५ वाजेच्या सुमारास महिला नामे शैलेजा शरदकुमार देव वय ७० वर्षे धंदा सेवानिवृत्त राहणार धनुर्धारी समर्थ नगर सावरकर चौक, औरंगाबाद यांना पुणे येथे कामानिमित्त जाने असल्याने त्यांचा मुलगा नामे देवेंद्र असे घराच्या खाली ओट्यावर आले. त्यानंतर सदर महिलेचा मुलगा कामानिमित्त पुन्हा घरात गेला तेव्हा एक रिक्षा पाठीमागुन आली व त्यात बसलेले अज्ञात इसमाने सदर महिलेचा गळा दाबून त्यास खाली पाडून तिला बेशुध्द केले व त्यानंतर अज्ञात इसमाने सदर महिलेच्या अंगावरील सोन्याची साखळी, कानातील रिंग, नोकिया कंपनीचा फोन ६०००/- रुपये रोख रक्कम व चष्मा एका बॅगसह एकूण ३१,०००/- रुपयेचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून चोरून नेला आहे. त्यावरून पोलीस स्टेशन क्रांतीचौक येथे नमूद महिलेच्या तक्रारीवरून गु.र.न ११९/२०१८ कलम ३९२ भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उप-निरीक्षक योगेश धोंडे व स्टाफ हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली कि, पोलीस स्टेशन क्रांतीचौक गु.र.न ११९/२०१८ कलम ३९२ भा.द.वि मधील रेकॉर्ड वरील गुन्हेगार शेख वहीद उर्फ शहारूख उर्फ चार्ली शेख हा आपल्या राहत्या घरात लपून बसलेला आहे. त्यावरून पो.उप.नि.योगेश धोंडे व स्टाफ यांनी त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेवून सदर गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्यांचे ३ साथीदारासह केल्याची कबुली दिली. तसेच सदर महिलेस लुटण्यापूर्वी तो व त्यांचे साथीदार यांनी पाणचक्की परिसरातून रिक्षा

क्र. MH-२०-BT-६३९३ हि रिक्खा चोरी करून त्यामध्ये फिरून बिडबाय पास येथील पटेल कॉम्प्लेक्स मधील दुकान फोडून कागदपत्राची चोरी केली तसेच त्यानंतर फिरून बीडबाय पास येथील पटेल कॉम्प्लेक्स मधील दुकान फोडून कागदपत्राची चोरी केली तसेच त्यानंतर पुन्हा सावकर चौकात येवून वयस्कर महिलेस गळा दाबून लुटले.

अशाप्रकारे एका रात्रीतून रिक्खा चोरी करणारे, सातारा बीडबायपास परिसरात शटर उचकटून चोरी करणारे, तसेच सावरकर चौकात वयस्कर महिलेस बळजबरी करून चोरी करणाऱ्या गॅंगचा एक आरोपी नामे शेख वहीद उर्फ शाहरुख उर्फ चाली पिता शेख वसीम राहणार:- भडकल गेट काझीवाडा औरंगाबाद याला ताब्यात घेतले. सदर जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस पुढील तपास कामी पो.स्टे क्रांतीचौक यांच्या ताब्यात देण्यात आले.

हि कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे-घाडगे, सहा.पोलीस आयुक्त श्री.रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि योगेश धोंडे, रामदास गायकवाड, संतोष सोनवणे, बापूराव बावस्कर, आनंद वाहूळ, विकास गायकवाड, रितेश जाधव यांनी केली आहे.

SD/-

(रामेश्वर थोरात)
सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)
औरंगाबाद शहर